

13637. राहुकेतू पथाकाशे उदिती जगतः तपे MBH. 8, 4464. राहोश्म सूतके (vgl. राहुसूतक) M. 4, 110. चन्द्र इव राहुमुखात्प्रमुच्य KHAND. UP. 8, 13. R. 5, 6, 27. स्थितमिव राहुमुखे शशाङ्कविभ्वम् MRKSH. 67, 25. प्रविश्य बदनं राहा: MBH. 12, 10448. °प्रस्ते दिवाकरे 3, 7062. पैरामासीमिव निशां राहुप्रस्तनिशाकरम् 2667. R. 5, 21, 14. MRKSH. 148, 16. SPR. 990. 3227. AK. 1, 1, 2, 9. वर्धमानः प्रजाचन्द्रः (der Mond der Unterthanen d. i. der Fürst) — प्रस्ते निपतिराहुणा (so v. a. starb) RÄGA-TAR. 6, 292. राहु शार्कमुपायसत् MBH. 2, 2693. राहुः शशिकलामिव (गृह्णाति) KATHÄS. 18, 169. °धात AV. PARIC. in Ind. St. 10, 319. स ब्रह्म यथा राहुः समीये चन्द्रसूर्योः R. 6, 79, 45. अर्कं राहुरूपैति MBH. 6, 78. राहुप्रकादयति चन्द्रादित्यौ 488. पर्वाणीव सुमंकुद्दो राहुः पूर्णं निशाकरम् (पीडिति) 5130. तान्प्रति (gegen die andern Planeten) राहुर्न वैरापते SPR. 3189. विघुपरिघंसे च राहुप्रकृः 3713. WEBER, RÄMAT. UP. 286. °दूर्शन Eklipse VARÄH. BRA. S. 3, 11. °गत verfinstert 5, 67. सराह्वोः शशिमूर्ययोः so v. a. verfinstert BRA. P. 3, 17, 8. Regent von Südwesten VARÄH. LAGHUÄ. 2, 1. °पूजा VERZ. d. B. H. No. 1264. °रिष्टशान्ति VERZ. d. OXF. H. 86, b, 44. °मतस्य निर्बर्द्धाम् 251, a, 35. धूत्रं, पर्वं Ind. St. 10, 318. fg. तामस्कीलकसंज्ञा राहुसुताः केतवत्रपत्रिक्षिंशत् VARÄH. BRA. S. 3, 7, 11, 22. Viele Asura Rahu BURN. Lot. de la b. l. 3. Nach UNĀDIV. im SAMSKRITAS. soll nach ÇKDR. राहु (von रुह् abgeleitet) = त्याग sein.

राहुप्रस्तन n. das von Rahu kommende Verschlingen d. i. Verfinstern der Sonne oder des Mondes DRSHNTAÇ. 79 in HAB. Anth. 224.

राहुप्रकृण n. das von Rahu kommende Ergreifen d. i. Verfinstern der Sonne oder des Mondes R. GOR. 2, 33, 16.

राहुप्राप्त m. Sonnen- oder Mondfinsterniss H. 125.

राहुप्राळ m. dass. H. 125, v. l.

राहुचक्कृ n. frischer Ingwer RÄGAN. im ÇKDR.

राहुभेदिन् m. Spalter Rahu's, Bez. Vishnu's GÄTÄDH. in VERZ. d. OXF. H. 190, b, 12.

राहुमूर्धभिद् m. der Rahu den Kopf spaltete, Bez. Vishnu's TRIK. 1, 1, 31.

राहुमूर्धकूर् m. Kopfer Rahu's, Bez. Vishnu's H. 221, Sch.

राहुरत्र n. Rahu's Juwel, Bez. einer Art von Edelstein, = गोमेद RÄGAN. im ÇKDR.

राहुल m. N. pr. eines Mannes PRAVARÄDH. in VERZ. d. B. H. 57, 28. Sohnes des Çakjamuni LALIT. ed. CALC. 2, 1. BUAN. INTR. 446. 535 (°भद्र). Lot. de la b. l. 2. 130, 164. SCHIEFFNER, Lebensb. 248 (15; hier °भद्र). 283 (53). eines Sohnes des Cuddhodana VP. 463, N. 20 (v. l. für रातुल). eines Ministers HIOUEN-THSANG I, 45. fg. °मूरु राहुला's Vater d. i. Çakjamuni H. 237.

राहुलतक m. N. pr. eines Dichters VERZ. d. OXF. H. 124, b, 23.

राहुलत (?) m. N. pr. eines buddhistischen Patriarchen LIA. II, ANH. VI.

राहुसंस्पर्श m. eine Berührung mit Rahu so v. a. eine Sonnen- oder Mondfinsterniss HALÄS. 1, 41.

राहुसूतक n. Rahu's Geburt so v. a. Rahu's Erscheinen, eine Sonnen- oder Mondfinsterniss JÄÄN. 1, 146; vgl. राहोश्म सूतके M. 4, 110.

राहुगण्ड (von राहुगण) m. patron. Gotama's RV. ANUKR. ÇAT. BR. 4, 4, 10, 18. 44, 4, 20. ÅCV. ÇA. 12, 11. राहुगणा: pl. zu राहुगण्ड gaṇa

कएवादि zu P. 4, 2, 111.

राहुगण्ड m. patron. von राहुगण gaṇa गर्भादि zu P. 4, 1, 105. fehlerhaft राहुकन्य PRAVARÄDH. in VERZ. d. B. H. 55, 20.

राहुचिक्षृ n. Allium ascalonicum, Schalottenzwiebel (von Rahu liegen gelassen d. i. verschmäht) TRIK. 2, 4, 35.

राहुत्सृष्ट n. dass. HÄR. 223.

1. रि, री, रियैति (गतौ) DHÄTUP. 28, 111. रिणाति NAIGH. 2, 14 (गतौ).

DHÄTUP. 31, 30 (गतिरेषपयोः); रिणोतै, रिणोतै 3. pl.; रीयते (स्वप्ने) DHÄTUP. 26, 29. रिष्टतुम् P. 8, 2, 78, VÄRTT. 1, Schol. partic. रीणा 1) freilassen, freimachen; laufen lassen: श्रूपः RV. 4, 56, 6. 2, 22, 4. 8, 7, 28. 32, 2. 9, 109, 22. 138, 1. लं वृत्ता श्रीरिणा इन्द्र सिन्धून् 4, 19, 5. 42, 7. 2, 12, 3. 13, 6. मूर्यम् 4, 30, 6. — 2) losmachen, ablösen, abtrennen: यती धिया गाम-त्रिणीत चर्मणा: RV. 3, 60, 2. रिणाति (= पृथकरोति DURGA) पृशः सुधितवं ब्रह्मणा 1, 166, 6. Fraglich bleibt: वैश्वानरस्य दुसनोऽयो ब्रह्मरि-णादेकः स्वप्स्यथा कृविः 3, 3, 11. = प्राप्नोत् TS. Comm. — 3) entlassen so v. a. verleihen: ब्रिमिन्दुशर्म रिणा: AV. 20, 135, 11. — 4) med. in Stücke gehen, sich auflösen; in's Fließen gerathen: तोदिते श्रोते रि-णाते वनानि RV. 5, 58, 6. रीयते धृतम् 1, 135, 7. श्रश्मन्वती रीयते सं रैम-धम् 10, 53, 8. partic. रीणा in Fluss gerathen, fliessend AK. 3, 2, 42. H. 1496. Vgl. लो.

— caus. रेपयति P. 7, 3, 36. 86. VOP. 18, 8.

— श्रनु nachstellen: वर्त्मान्येषामनुं रीयते धृतम् RV. 4, 85, 8. श्रिण्दि ब्रृद्ध्यमनुरीयमाणाः VS. 10, 19. — श्रा 1) laufen lassen: ए रिणाति ब्रिर्द्धिषि प्रियं गिरा RV. 9, 71, 6. — 2) laufen: श्रास्मै रीयते निवनेव सिन्धवः 10, 40, 9. एडु निम्नं न री-यते 4, 30, 2.

— नि 1) auflösen, trennen, zerstören: नि रिणाति शत्रून् RV. 1, 61, 13. 10, 116, 3. 120, 1. स्थिरा चिदन्ता 1, 127, 4. पूर्वणि दस्मो नि रिणाति जन्मे: 148, 4. विषम AV. 5, 13, 1. मूर्यम् वर्णं नि रिणाते श्रस्य तम् RV. 9, 71, 2. नि ये रिणात्योऽस्ता वृथा गावो न डुर्धुरे: etwa zerreißen 5, 56, 4. — 2) sich frei machen, entrinnen: निरिणानो वि धावति RV. 9, 14, 4. उषा हृमेव नि रिणाते श्रस्य: etwa freimachen so v. a. enthüllen 1, 124, 7. 5, 80, 6.

— निस् 1) ablösen: निश्चमणो गामरिणीत धीतिभिः RV. 4, 161, 7. — 2) anlocken oder verführen: लोपामुहा वृषणं नी रिणाति RV. 1, 179, 4.

— प्र abtrennen, austreiben: यदृवस्य शवसा प्रारिणा श्रस्मै RV. 2, 22, 4. Dunkel ist: प्रुचिः ष्म पृष्ठी श्रित्रिवत्प्र स्वधितीव रीयते 5, 7, 8.

— वि zertrennen: श्रिण्दुवृण्णि वि रिणा श्रपर्वन् RV. 4, 19, 3.

— सम् zusammenfügen, herstellen, einrichten: सं तं रिणीयो विप्रुतं द्वैसैषिः RV. 4, 117, 4. 11. माम् 19. भरुच्चक्रमेतशः सं रिणाति 5, 31, 11. KÄTJ. ÇA. 22, 6, 11. LÄTJ. 8, 8, 11. आपस्त्वा समरिणन् Wasser hat dich zusammengespült VS. 6, 18.

2. रि = रे am Ende eines adj. comp.; vgl. अतिरि, ब्रह्मि und P. 1, 148. 2, 47.

3. रि als Bez. der zweiten Note eine Abkürzung von सूष्म Verz. d. OXF. H. 200, b, 8.

रिफः (aus रिफः) n. Bez. des 12ten astrologischen Hauses VARÄH. BRA. 1, 15. 20, 3. 10. 23, 6. Ind. St. 2, 254. 276. 281. — Vgl. रिष्ण.